

ILA क्र. 96 – परिशिष्ट 1
अभ्युदय को-ऑप. बँक लि.

क्रेडिट सुविधा (फ्लोटिंग) वरील सुधारित व्याजदर – दि. 08 ऑगस्ट 2025 पासून
प्राइम लेंडिंग रेट (PLR) : 12.25%

अ. क्र.	सुविधेचा प्रकार		PLR शी जोड	व्याजदर (% वार्षिक)			
I	जामीन कर्जे / SDL (रु. 2.00 लाखांपर्यंत)						
	विद्यमान तसेच नवीन						
a)	सामान्य		PLR + 1.00	13.25			
b)	निश्चित ECS/NACH किंवा SDL व गट कर्जे		PLR + 0.50	12.75			
c)	CR क्र. 319 (दि. 04.08.2023) नुसार मंजूर जामीन कर्जे		PLR – 0.75	11.50			
II	सोन्याची कर्जे (विद्यमान तसेच नवीन)				टीप: वार्षिक उत्पन्न ITR नुसार रु. 7.50 लाखांपेक्षा जास्त असल्यास सेवा शुल्क नाही. रु. 10 लाखांवरील SODGOLD सुविधा पुढील आदेशांपर्यंत मंजूर नाही.		
a)	सोन्याचे कर्जे (ILA 98 दि. 18.10.2025 नुसार)		PLR – 2.75	8.75			
b)	बुलेट परतफेड पर्यायासह सोन्याचे कर्जे		PLR – 2.75	8.75			
c)	सोन्याच्या दागिन्यांवर SOD (रु. 10 लाखांपर्यंत)		PLR – 2.35	8.75			
d)	सोन्याच्या दागिन्यांवर SOD (रु. 10 लाखांपेक्षा जास्त)		PLR – 1.75	10.50			
III	सुरक्षित ओव्हरड्राफ्ट (SOD) व NSC/LIC/KVP विरुद्ध कर्जे						
	विद्यमान तसेच नवीन		PLR – 1.00	11.25			
IV	LC (इनलंड) अंतर्गत बिल सवलत (एकवेळ/मर्यादा)						
	विद्यमान तसेच नवीन						
a)	90 दिवसांपर्यंतची बिल मुदत		PLR – 3.00	9.25			
b)	90 दिवसांपेक्षा जास्त बिल मुदत		PLR – 2.50	9.75			
V	गहाण कर्जे / मर्यादा						
	सर्व विद्यमान कर्जे		PLR + 1.50	13.75			
	CR क्र. 286 (दि. 03.12.2021) नुसार मंजूर		PLR – 1.00	11.25			
	ESCLNAP गहाण कर्जे योजना (IDC No.HO/CD/326 dt. 28.01.2025 & सुधारित गहाण कर्जे योजना (HO/CD/418/2024-25 dt. 18.03.2025)	(प्राधान्य क्षेत्र)	PLR – 3.00	9.25	टीप: नवीन गहाण कर्जे योजनेअंतर्गत कर्जे/मर्यादांसाठी स्वतंत्र GL हेड्स तयार करणे आवश्यक.		
		(अप्राधान्य क्षेत्र)					
	(CCLAP) गहाण कर्जे योजना (IDC No.HO/CD/326 dt. 28.01.2025 & सुधारित गहाण कर्जे योजना (HO/CD/418/2024-25 dt. 18.03.2025)	(प्राधान्य क्षेत्र)	PLR – 2.00	10.25			
		(अप्राधान्य क्षेत्र)	PLR – 2.50	9.75			
		(अप्राधान्य क्षेत्र)	PLR – 1.50	10.75			
VI	भाडे सिक्युरिटायझेशन कर्जे (सर्व विद्यमान)						
	सर्व विद्यमान कर्जे		PLR – 0.50	11.75			
VII	प्रिमायसेस कर्जे						
	सर्व विद्यमान कर्जे						
	सर्व विद्यमान कर्जे (म्हणजेच आमच्या शाखेच्या इमारतीच्या मालकास दिलेली कर्जे व आगाऊ रक्कम)		PLR – 0.50	11.75			
VIII	उद्योग विकास कर्जे						
	विद्यमान कर्जे		PLR – 1.50	10.75	विद्यमान – 100% तारण		
	(वितरणाच्या तारखेपासून पहिल्या वर्षासाठी ८.७५% वार्षिक दराने सवलतीचा व्याजदर, CR-३०७ नुसार सुरू ठेवला जाईल)		PLR – 0.50	11.75	विद्यमान – 100% पेक्षा कमी तारण		
	नवीन कर्जे		PLR – 2.50	9.75	नवीन – 100% तारण		
			PLR – 1.50	10.75	नवीन – 50% ते 100% तारण		
IX	सूर्यशक्ती कर्जे (विद्यमान तसेच नवीन)		PLR – 2.50	9.75			
X	शैक्षणिक संस्थांना कर्जे/अग्रिम (विद्यमान तसेच नवीन)		PLR – 0.50	11.75			
XI	गृहकर्जे						
	विद्यमान कर्जे – कर्जे मंजूर करताना प्रचलित योजनांनुसार आकारला जाणारा व्याजदर (विद्यमान गृहकर्जांच्या व्याजदरात कोणताही बदल करता येणार नाही)		पर्याय: CIBIL स्कोअरवर आधारित नवीन लागू दरावर स्विच करण्याचा पर्याय (थकबाकीच्या 1% शुल्कासह; CIBIL अहवाल शुल्क कर्जदाराचे).				
	नवीन गृहकर्जे (CIBIL स्कोअरनुसार)		800 पेक्षा जास्त		750 ते 800	675 ते 750	620 ते 675
a)	गृहकर्जे रु. 35.00 लाखांपर्यंत		PLR – 4.30	7.95	8.05	8.15	8.25

अनु. क्र.	कर्ज / सुविधेचा प्रकार	PLR शी जोड (Linkage)	व्याजदर (% वार्षिक)			
	सूचना: 1. CIBIL स्कोअर 675 ते 750 पेक्षा जास्त असलेल्या अर्जदारांसाठी व्याजदर CIBIL स्कोअरनुसार लागू राहील. “New to Credit Score” किंवा “Insufficient Credit History” असलेल्या अर्जदारांनाही लागू. 2. CIBIL स्कोअरच्या आधारे व्याजदरात सवलत देताना, अर्जदाराचा सर्वात कमी CIBIL स्कोअर विचारात घेतला जाईल. 3. अर्जदार / सह-अर्जदाराचा CIBIL स्कोअर कमी असल्यास (New to Credit / Insufficient History), परंतु उत्पन्नाच्या कागदपत्रांवरून परतफेड क्षमतेचा विचार करून पात्रता ठरवली जाईल. गृहिणी असल्यासही उत्पन्नाचा पुरावा आवश्यक. 4. बँकेतून तिसरे किंवा त्यानंतरचे गृहकर्ज घेतल्यास, लागू असलेल्या गृहकर्ज व्याजदरापेक्षा १% अधिक व्याजदर आकारण्यात येईल. सह-कर्जदार असल्यास कर्ज एकत्र (clubbed) मानले जाईल.					
XII	घर / दुकान गाळा – दुरुस्ती / नूतनीकरण कर्ज (विद्यमान कर्जदार)					
a	घर दुरुस्ती / नूतनीकरण	PLR – 1.00	11.25			
b	दुकान गाळा दुरुस्ती / नूतनीकरण	PLR – 0.50	11.75			
	नवीन कर्ज					
a	घर दुरुस्ती / नूतनीकरण (विद्यमान गृहकर्ज कर्जदार)	PLR – 3.00	9.25	घर / दुकान / गाळा दुरुस्ती, नूतनीकरण किंवा बदलासाठी दिली जाणारी कर्जे सुधारित गहाण कर्ज योजनेत (Revised Mortgage Loan Scheme) विचारात घेतली जाणार नाहीत.		
b	घर दुरुस्ती / नूतनीकरण (गृहकर्ज नसलेले)	PLR – 2.50	9.75			
c	दुकान गाळा दुरुस्ती / नूतनीकरण	PLR – 2.50	9.75			
	विद्यमान तसेच नवीन			i) क्रेडिट रेटिंगसाठी पात्र खात्यांमध्ये व्याजदर फक्त एका वर्षासाठी निश्चित राहील. एका वर्षानंतर व्याजदर क्रेडिट रेटिंगनुसार ठरवला जाईल. ii) ज्या खात्यांना क्रेडिट रेटिंग नाही, त्यांच्यासाठी व्याजदर PLR शी संलग्न राहतील.		
XIII	– कॅश क्रेडिट / ओव्हरड्राफ्ट / डीबीएस / आरसीएल (एकत्रित) व व्यवसाय कर्ज	PLR – 1.30	10.95			
	सर्व विद्यमान कर्जे			नवीन SODIMP मर्यादा मंजूर केली जाणार नाही व नवीन मर्यादा नवीन गहाण कर्ज योजना (CCLAP) नुसार मंजूर केली जाईल.		
XIV	स्थावर मालमतेवर तारण ठेवून SOD (ओव्हरड्राफ्ट) – वैयक्तिक / स्वयंरोजगार / व्यावसायिक / व्यवसायिक व्यक्तींसाठी, व्यवसायाच्या उद्देशासाठी, रु. 25.00 लाखांपर्यंत व त्यासह	PLR + 1.50	13.75			
XV	शैक्षणिक कर्ज (विद्यमान)					
a	₹20.00 लाखांपर्यंत	PLR – 1.50	10.75	i) शैक्षणिक कर्ज कमाल मर्यादा भारतातील शिक्षण - रु. 10.00 लाख परदेशातील शिक्षण - रु. 20.00 लाख		
b	₹20.00 ते ₹50.00 लाख	PLR – 0.50	11.75			
	नवीन कर्ज (CIBIL > 750)			ii) अभ्युदय विद्या वर्धिनी योजना भारतातील शिक्षण रु. 10.00 लाखांपेक्षा अधिक व कमाल रु. 25.00 लाखांपर्यंत परदेशातील शिक्षण रु. 20.00 लाखांपेक्षा अधिक व कमाल रु. 50.00 लाखांपर्यंत		
a	₹20.00 लाखांपर्यंत	PLR – 3.30	8.95			
b	₹20.00 ते ₹50.00 लाख	PLR – 3.05	9.20			
	नवीन कर्ज (CIBIL 675 ते 750)					
a	₹20.00 लाखांपर्यंत	PLR – 3.00	9.25			
b	₹20.00 ते ₹50.00 लाख	PLR – 2.75	9.50			
	महिला विद्यार्थिनींसाठी सवलत 0.50%	–	0.50%			
XVI	नवीन वाहन कर्ज w.e.f.22.09.2025 (CIBIL स्कोअरनुसार)					
a) सर्व खासगी चारचाकी (नवीन व जुनी), कार व दुचाकी दोन व चार चाकी इलेक्ट्रिक वाहन कर्ज (CR No. 322 दि. 18.10.2023 नुसार) (ILA No. 97 दि. 19.09.2025 नुसार)	CIBIL स्कोअर		ROI (3 वर्षे)	ROI (5 वर्षे)	ROI (7 वर्षे)	
	800 व त्यापेक्षा जास्त		7.95%	8.05%	8.25%	
	750 ते 800		8.10%	8.20%	8.40%	
	700 ते 750		8.20%	8.25%	8.50%	
	650 ते 700		8.25%	8.25%	8.50%	
	नवीन कर्जदार असल्यामुळे CIBIL स्कोअर कमी असल्यास किंवा स्कोअर उपलब्ध नसल्यास, 650 ते 700 या श्रेणीतील CIBIL स्कोअरप्रमाणे व्याजदर लागू राहील.					
	b) ऑटो रिक्षा / टॅक्सी / स्कूल व्हॅन / बस (नवीन व सेकंड हँड) / व्यावसायिक वाहने	PLR – 2.00	10.25			
	c) टुरिस्ट वाहन चालक संस्था / कंपनीसाठी कॅश क्रेडिट मर्यादा	PLR – 1.50	10.75			
XVII	विद्यमान तसेच नवीन					
	व्यावसायिकांसाठी सुरक्षित कर्ज (डॉक्टर इ.)	PLR – 2.50	9.75			
XVIII	विद्यमान तसेच नवीन					

	पेपर व स्टेशनरी व्यापारी (फोर्ट शाखा)	PLR – 1.50	10.75	
XIX	विद्यमान तसेच नवीन			
	वस्त्रोद्योग उत्पादक व व्यापारी	PLR – 1.50	10.75	
XX	विद्यमान तसेच नवीन			
	बिल्डर्स व डेव्हलपर्स (विद्यमान)	PLR + 1.50	13.75	
	सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर्स (शासकीय व अर्धशासकीय वगळून)	PLR + 0.50	12.75	
XXI	विद्यमान तसेच नवीन			
XXII	उडुपी विभागातील शाखा व कणकवली शाखा			
	रोख पत / एसओडी / एमपी व सर्व प्रकारची तारणयुक्त कर्जे			
	a) रु. 100.00 लाखांपर्यंत	PLR - 1.50	10.75	विद्यमान व नवीन ओव्हरड्राफ्ट (CC) व तारणयुक्त कर्ज खात्यांसाठी लागू.
	b) रु. 100.00 लाखांपेक्षा जास्त व रु. 500.00 लाखांपर्यंत	PLR - 0.50	11.75	
XXIII	a) स्वतःच्या एफडीआर विरुद्ध कर्ज / ओडी	ठेव दरापेक्षा 1% अधिक		तृतीय पक्ष ठेवीची पावती CC मर्यादित उपमर्यादा म्हणून विचारात घेतली जाणार नाही.
	b) तृतीय पक्ष एफडीआर विरुद्ध कर्ज / ओडी	ठेव दरापेक्षा 2% अधिक		
XXIV	पत दर्जानुसार व्याजदर:			
			व्याजदर (% वार्षिक)	
	पत दर्जा (Credit Rating Grade)	गुण (Marks)		लागू ROI (%)
	AAA	85 पेक्षा जास्त	PLR - 1.50	10.75
	AA	81 ते 85	PLR - 1.00	11.25
	A	76 ते 80	PLR - 0.50	11.75
	BBB	71 ते 75	PLR + 0.50	12.75
	BB	66 ते 70	PLR + 1.00	13.25
	B	61 ते 65	PLR + 1.50	13.75
	C	60 पर्यंत	PLR + 2.00	14.25